

“महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSICDP)” अंतर्गत जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या उद्योग समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाच्या हिश्यातील दुस-या टप्प्यांतर्गत अनुदानाच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्र. क्लस्टर-२०२४/ प्र.क्र.१०८/ उद्योग-७

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक २९/०३/२०२५

- वाचा:-**
- १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. एसएमई-२०१३/ प्र.क्र.२०७/ उद्योग-७, दिनांक २५/०२/२०१४.
 - २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. एमएसई-२०१९/ प्र.क्र.९३/उद्योग-७, दिनांक २४/०७/२०१९.
 - ३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. एसएमई-२०१९/ प्र.क्र.१९०/उद्योग-७, दिनांक ०७/११/२०१९.
 - ४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. एसएमई-२०२०/ प्र.क्र.१८९/उद्योग-७, दिनांक २८/०१/२०२१.
 - ५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. एमएसई-२०२१/ प्र.क्र.१८६/उद्योग-७, दिनांक ०२/०८/२०२१.
 - ६) राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दिनांक १०/०३/२०२१ रोजी व दिनांक १२/०३/२०२५ रोजी संपन्न बैठकांचे इतिवृत्त.
 - ७) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयएलई-२०२३/ प्र.क्र.१४२/प्रशासन-३, दिनांक २४/०७/२०२३.
 - ८) उद्योग संचालनालयाचे अंतिम मंजूरी आदेश क्र. DI/Cluster/MSICDP/General Engg. Cluster/ Sangli/2021/C-8137, दिनांक १३/०७/२०२१.
 - ९) उद्योग उप संचालक(औसशा), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ औसशा/ एमएसआयसीडीपी/ CFC /अनुदान वितरण/२०२५/A-३२७, दिनांक २५/०३/२०२५.

प्रस्तावना:-

राज्यातील औद्योगिकदृष्ट्या अविकसित क्षेत्रातील छोट्या समूहांचा समूह विकास होऊन त्याद्वारे सूक्ष्म व लघु घटकांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळणेसाठी “महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSICDP)” ही योजना दिनांक २५/०२/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेली आहे. सदर योजनेतर्गत सूक्ष्म व लघु उपक्रमाच्या सर्वांगीण विकास व वाढीकरीता क्षमतावृद्धी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी तसेच सामायिक सुविधा उभारणीसाठी राज्य शासनाचे अनुदान देण्यात येते.

२. जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या औद्योगिक समूह प्रकल्पास प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक १०/०३/२०२१ रोजीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या १३ व्या बैठकीत सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दिनांक १२/०३/२०२५ रोजीच्या २० व्या बैठकीत त्याकरीता दिनांक ३०/०६/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर औद्योगिक समूह प्रकल्पात १००% सूक्ष्म घटक असल्याने या प्रकल्पाची विशेष हेतू वाहन संस्था मे. Ennovtech इंजिनिअरिंग फाऊंडेशन, सांगली दिनांक २५/०२/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, प्रकल्प किमतीच्या ८०% पर्यंत

राज्य शासनाचे अनुदान मिळण्याकरीता पात्र आहे. त्याअनुषंगाने उद्योग संचालनालयाकडून दिनांक १३/०७/२०२१ रोजी अंतिम मंजूरी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

३. राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या मंजूरीप्रमाणे सदर औद्योगिक समूह प्रकल्पास राज्य शासनाचे एकूण अनुदान रुपये ५,५४,६६,०००/- मंजूर करण्यात आलेले असून त्यापैकी दुस-या टप्प्यांतर्गत (६०%) रुपये ३,३२,७९,६००/- इतके अनुदान देय आहे. तथापि, विभागीय समितीमार्फत निश्चित केलेल्या रुपये ५,६०,५५,०००/- इतक्या रकमेच्या यंत्रासामुग्रीपैकी सद्यस्थितीत रुपये ३,२३,४५,०००/- रकमेची यंत्रसामुग्री कार्यस्थळावर सुस्थापित झाली असून त्याकरीता पुरवठादारांना राज्य शासनाचे प्रथम टप्प्यांतर्गत वितरीत रुपये १,१०,९३,२००/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. सबब, सदर प्रकल्पास राज्य शासनाचे दुस-या टप्प्यांतर्गत रुपये २,१२,५१,८००/- इतके अनुदान वितरणास पात्र असल्याचे उद्योग संचालनालयाच्या दिनांक २५/०३/२०२५ रोजीच्या पत्रात नमूद आहे.

४. उद्योग संचालनालयाच्या दिनांक २५/०३/२०२५ रोजीच्या प्रस्तावामध्ये नमूद केल्यानुसार, जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता विभागीय समितीमार्फत खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबतचा खरेदी तपशिलासहचा अहवाल तसेच विभागीय समितीमार्फत विहित निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या रुपये ५,६०,५५,०००/- इतक्या रकमेच्या यंत्रसामुग्रीपैकी रुपये ३,२४,४५,०००/- इतक्या रकमेची यंत्रसामुग्री कार्यस्थळावर सुस्थापित झाल्याबाबतचा संयुक्त तपासणी अहवाल अहवाल उद्योग सह संचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी उद्योग संचालनालयामार्फत सादर केला आहे. राज्य शासनाच्या हिश्यातील दुस-या टप्प्यांतर्गत पात्र अनुदान रुपये २,१२,५१,८००/- वितरीत होण्यासाठी आवश्यक परिणामकारक टप्पे पूर्ण केल्याचे उद्योग संचालनालयाच्या दिनांक २५/०३/२०२५ रोजीच्या प्रस्तावामध्ये नमूद केले आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाच्या हिश्यातील दुस-या टप्प्यांतर्गत रुपये २,१२,५१,८००/- इतक्या अनुदानाच्या खर्चास मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्य शासनाच्या “महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSICDP)” या योजनेंतर्गत मंजूरीप्राप्त जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी, प्रकल्प मंजूरीप्रमाणे तसेच MSICDP योजनेच्या तरतूदीनुसार, राज्य शासनाच्या हिश्यातील दुस-या टप्प्यांतर्गत रुपये २,१२,५१,८००/- (रुपये दोन कोटी बारा लक्ष एक्कावण हजार आठशे फक्त) इतक्या अनुदानाच्या खर्चास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. सदर रुपये २,१२,५१,८००/- इतकी अनुदानाची रक्कम जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या समूह प्रकल्पाच्या मे. Ennovtech इंजिनिअरिंग फाऊंडेशन, सांगली या विशेष हेतू वाहन संस्थेला अदा करण्यासाठी आहरण व संवितरणाची जबाबदारी ही विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांची राहिल.

३. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दिनांक २५/०७/२०२४ व त्यासोबतचे परिशिष्टामध्ये नमूद तरतूदी तसेच त्याअनुषंगाने उद्योग संचालनालयाकडून प्राप्त माहितीनुसार असे प्रमाणित करण्यात येते की,

- “महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम” ही योजना दिनांक दिनांक २५/०२/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. योजनेचा उद्देश, कालावधी, अंमलबजावणी यंत्रणा, प्रकल्प मंजूरी प्रक्रिया, त्याअनुषंगाने विविध मंजूरीस्तव समिती, अंमलबजावणी कार्यपद्धती, अनुदान वितरण

इत्यादीची माहिती दिलेली आहे. तसेच दिनांक २४/०७/२०१९ व दिनांक ०२/०८/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

- ii. जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर, कडेगांव जि. सांगली या औद्योगिक समूह प्रकल्पास प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक १०/०३/२०२१ रोजीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या १३ व्या बैठकीत सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दिनांक १२/०३/२०२५ रोजीच्या २० व्या बैठकीत त्याकरीता दिनांक ३०/०६/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर औद्योगिक समूह प्रकल्पात १००% सूक्ष्म घटक असल्याने या प्रकल्पाची विशेष हेतू वाहन संस्था मे. Ennovtech इंजिनिअरिंग फाऊंडेशन, सांगली दिनांक २५/०२/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, प्रकल्प किमतीच्या ८०% पर्यंत राज्य शासनाचे अनुदान मिळण्याकरीता पात्र आहे. त्याअनुषंगाने उद्योग संचालनालयाकडून दिनांक १३/०७/२०२१ रोजी अंतिम मंजूरी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
 - iii. सदर योजनेतर्गत यापूर्वी वितरीत ७५% पेक्षा जास्त अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र उद्योग संचालनालयाकडून सादर करण्यात आले आहेत.
 - iv. सदर प्रकल्पास यापूर्वी वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाबाबत लेखा परिक्षकांकडून कोणतेही आक्षेप उपस्थित करण्यात आलेले नाहीत.
 - v. निधी मंजूरीप्राप्त प्रकल्पाच्या प्राधिकृत बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे.
४. सदर समूह प्रकल्पाच्या प्रगतीवर व दिलेल्या शासकीय अनुदानाच्या सुयोग्य विनियोगावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची राहिल.
५. सदर प्रयोजनार्थ होणारा खर्च “मागणी क्रमांक के-७, २८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग, ००, १०२-लघुउद्योग, (००) (२४) महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (कार्यक्रम) (२८५१ ६३७८), ३३-अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येईल. तसेच सदर प्रयोजनार्थ होणाराप्रत्यक्ष खर्च निधी वितरणाच्या अधीन राहून करण्याची दक्षता घेण्यात येईल.
६. सदर शासन निर्णय प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव (उद्योग) यांना दिनांक २४/०७/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२९१५४७०२४६१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अजित सासुलकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई-३२. (पाच प्रती)
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई.
- ६) उद्योग सह संचालक, विभागीय कार्यालय, पुणे. (उद्योग संचालनालयामार्फत)

- ७) महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली. (उद्योग संचालनालयामार्फत)
- ८) मे. Ennovtech इंजिनिअरिंग फाऊंडेशन, सांगली. (उद्योग संचालनालयामार्फत)
- ९) नियोजन विभाग (कार्यासन १४६१), मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) वित्त विभाग (कार्यासन व्यय-१६), मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) कक्ष अधिकारी (कार्यासन प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) निवडनस्ती (उद्योग-७).